EFC (I) Limited



(Formerly known as Amani Trading and Exports Limited)

May 1, 2023

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 Scrip Code: 512008

Sub.: Submission of Newspaper publication for Extra-ordinary General Meeting dated 22-05-2023 in compliance of regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of newspaper advertisement with regards to the Extra-ordinary General Meeting dated 22-05-2023 published in the newspaper namely Financial Express and Navarashtra.

Kindly take the same on records.

Thanking You, For EFC (I) Limited

Aman Kumar Gupta Company Secretary

Encl.: As Above.

FE SUNDAY



Pune City Zone: Yashomangal, 4th Floor, F.C. Road, Shivaii Nagar, Pune-411005.

Wanted Premises on Lease Basis

Bank of Maharashtra requires suitable premises preferably on ground floor with appropriate frontage and sufficient parking space on lease basis for opening of new branch / shifting of existing Branch. The premises requirement is as below:

Branch	Dist.	Carpet Area required (approx in sq.ft.)
Pashan	Pune	1400-1700 sq.ft.

conditions stipulated by the Govt. Authorities for commercial use. The owner will obtain NOC, if required from the concerned authority/ies for commercial use. Interested owners having clear title to the premises may submit their sealed offers in the prescribed format in Two Bid system i.e. 1) Technical Bid 2) Commercial Bid in two separate sealed envelopes and the format of bid can be downloaded from our website www.bankofmaharashtra.in.

Interested owners having clear title over the property may submit their sealed offers in Two Bid system latest by 15/05/2023. Offers with incomplete details / information and received after last date are liable for rejection.

Bank reserves the right to accept or reject any or all offers without assigning any reason what so ever. Offers received from other than owners will not be

Offers to be submitted to : Zonal Manager, Bank of Maharashtra,

Zonal Manager, Pune City Zone

Date: 30/04/2023 Bank of Maharashtra

IT IS HEREBY DECLARED THAT, the premises more particularly described in the Schedule written herein under, herein after referred to as the "said Flat" is held by Ms. LATA DIGAMBER WAGH. That the said Vendor has agreed to sell the said Flat to my client. That the said Vendor has represented to my client that they have clear and marketable title to the said Flat. That in case any person has any rights, title or interests such as gift, lien, lease, mortgage, maintenance, agreement, charge or encumbrance of whatsoever nature in the said Flat, then the same should be intimated to the undersigned along with documentary proof thereof within 7 days from the publication of this notice, failing which my client shall proceed with the said transactions and rights, title or interest if any of the said persons shall be deemed to have been waived, which please note.

All that piece and parcel of Flat bearing No. 7 B, in Wing B, situated on Second floor, admeasuring 47.28 sq. mtrs i.e., 509 sq ft built up including balconies, in the building known as Kunal Apartment of Dr. C. D. Deshmukh Smruti No.1 Co-Op. Hou. Soc Ltd, situated at Survey Nos.150/1, 150/2, 150/3, 151/1A, 151/1B, 151/C, 151/D, 151/1, 151/2, 151/3, 148/1, 148/2A New Survey No. 187, corresponding CTS No. 1099/16, Plot No.5 Village Aundh. Taluka Haveli, District Pune within the limits of Pune Municipal Corporation and within the jurisdiction of Sub Registrar Haveli,

REVATI A. KALE, Advocate 3B, Kunal Apts, Sanghvi Nagar, Near Bank of Maharashtra, Aundh, Pune-7 Phone: 48643156. Mobile: 9552564685

PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

ADITYA BIRLA FINANCE LIMITED Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat-362266, CIN: U65922GJ2009PLC083779 Corporate Office: R-Tech Park, 10" Floor, Nirlon Complex, off Western Expressway, Goregoan East, Mumbai- 400063

POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas, The undersigned being the authorized officer of Aditya Birla Finance Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice under section 13(2) of the SARFAESI Act, 2002 dated 01.02.2023 calling upon the Borrower/Co-Borrowers/ Mortgagor i.e. Auliya Manufacturing and Trading Private Limited, Faroog Abdul Sattar Qureshi, Aasma Farooq Qureshi and Laalwadi Trading Corporation to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,51,88,711.85 (Rupees Four Crore Fifty One Lakhs Eighty Eight Thousand Seven Hundred Eleven and paise Eighty-Five Only) due and payable as on 09.01.2023 within 60 days from the date of the said notice.

notice is hereby given to the Borrower / Co-Borrowers / Mortgagor and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules 2002 on this 28" day of April of the year 2023.

general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Finance Limited for an amount Rs. 4,51,88,711.85 (Rupees Four Crore Fifty One Lakhs Eighty Eight Thousand Seven Hundred Eleven and paise Eighty Five Only) due and payable as

sub-section (8) of section 13 of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

"Residential Property Bungalow "Regal" comprising Lower Ground Floor admeasuring 96.18 Sq.Mtrs. and Upper Ground Floor admeasuring 97.34 Sq.Mtrs. and First Floor admeasuring 87.84 Sq.Mtrs., Second Floor admeasuring 87.52 Sq.Mtrs. along with attached terrace admeasuring 60.06 Sq.Mtrs., Top Terrace admeasuring 60.76 Sq.Mtrs., Garden Admeasuring 73.29 Sq. Mtrs. totally admeasuring 453.51 Sq. Mtrs. (Carpet) constructed on land bearing Sub Plot No. 29 out of S.No. 29 (as per revenue record 29/29) situated at NIBM Road, Kondhwa Khurd, Tal Haveli Dist Pune-411408"

Date: 28.04.2023 Authorised Officer, Aditya Birla Finance Limited Place : Pune

> JIJAMATA MAHILA SAHAKARI BANK LTD., PUNE Office of Recovery and Sales Officer, Dhayareshwar Heights, Behind Dhareshwar Hote

First floor, S. No. 68, Sinhagad Road, Wadgaon Dhayari, Pune-411041. Mo .: 8888827803 'FORM 'Z'

Possession Notice for Immovable Property

described herein below. given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken documentary possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107(11(D-1)) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961 on this day of 28 April of the


The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Jijamata Mahila Sahakari Bank Ltd Pune 411030 for an Amount Rs.6,48,115/-+ Surcharge + Recovery exp. thereon.

Description of the Immovable Property

limits of Sub Registrar Shirur / Talegaon Dhamdhere & bounded as under-

On or Towards East: Property belongs to Mr. Dhananjay Hirve, On or

Date: - 28/04/2023



OSBI

STATE BANK OF INDIA, Stressed Assets Recovery Branch, Vardhaman Building, 2nd Floor, 321/A/3, Mahatma Phule Peth, Seven Loves Chowk, Shankarsheth Road , Pune - 411042. Phone No. 020 - 26446043, 26446044 Email: sbi.10151@sbi.co.in

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 03/06/2021 calling upon the borrowers: M/s Shree Vishnu Builders and the guarantors: Mr. Mahesh Bhagawanrao Nalawade and Mrs. Mandakini Mahesh Nalawade to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,85,15,110.85/- (Rupees Nine Crore Eighty Five Lac Fifteen Thousand One Hundred Ten and paisa Eighty Five Only) as on 10.05.2021 and interest & expenses thereon, within 60 days from the date of receipt of the said

The borrowers/guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantors and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on


The borrowers / Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of State Bank of India, for an amount of Rs. 9,85,15,110.85/- (Rupees Nine Crore Eighty Five Lac Fifteen Thousand One Hundred Ten and paisa Eighty Five Only) as on 10.05.2021 and further interest from 11.10.2021 costs, etc., thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

DESCRIPTION OF THE IMMOVABLE SECURED ASSETS

All that piece and parcel of the land bearing Survey No. 103 (P), admeasuring 2843.98 Sq. Mtrs. area out of total land about 06 H 42 Ares situated at Dudulgeon, Alandi, Pune 412105, within the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation and bounded as under: On or towards North: By Moshi Alandi Road and Land of Mr. Durangade, On or towards South: By Wall of Rajmata Jijau College, On or towards East: By remaining land out of GAT No. 103 and land of Mr. Randhave, On or towards West; By remaining land out of Gat No. 103 and of Mr. Randhave

Authorized Officer Date: 28.04.2023 State Bank of India SARB, Pune. Place: Pune



सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

Place: Jaipur

Branch-Dhond

Sr.

Place: Navi Mumbai - 400 705

Date: 30-04-2023

POSSESSION NOTICE

Authorised Officer Aavas Financiers Limited

(See Rule 8 (1) For Movable / Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorised Officers of Central Bank Of India, a body corporate, Constituted under the Banking Companies (Acquis and transfer of Undertaking) Act 1970 having its Head office at Chander Mukhi, Nariman Point Mumbai and Branch Office at Dhond under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Calling upon the Borrower and Guarantors to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice & interest thereon. The borrower (s) having falled to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) and the Public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act with the Rule No. 8 of the said Rules.

-1	Sr. No.	Name Of Borrower/ Guarantor		Date Of Demand Notice & Amount Outstanding	
		Badrinarayan Mantri and Mrs. Amruta Ghanshyam Rathi	1) Details of property: CTS No. 565/A, Patil Chowk, Daund, Dist.: Pune -413801 Details of construction: Godown on Ground Floor Area 58.80 Sq. mt. and Mezzanine floor area 25.75 sq. mt. in Govinda Apartment constructed on Area 110.65 sq. mt out of CTS no. 565/A Boundaries: North: Out of CS No. 565 land, South: Road, East: Out of CS 565 Land, West: Road. 2) Details of property: Commercial cum residential building, Shri Radhe Niwas, CTS No. 1474, Gandhi Chowk, Daund, Dist.: Pune-413801 Other Details: Area 57.70 sq. m. Boundaries: North-Road, South-C.S. No. 1480, East-CS. No. 1473, West-CS No 1475	Rs. 41,50,247/- + interest and other charges from 12/12/2022	25/04/2023

The borrower/s is hereby informed to contact the authorized officer, Central Bank of India and to take into possession/custody the articles listed here in above, within 30 days of the publication of this notice. In default of the borrower/s to take the possession within the stipulate period, the authorized officer, Central Bank Of India reserve the right to deal and dispose of the articles following due procedure. The borrowers/Guarantors attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured asset.

Date: 25.04.2023 Authorized Officer Place: Dhond, Pune Central Bank of India

্যেন্ডা State Bank of India

Authorised Officer's Details:-Mobile No.9860676272/7259804950 Landline No. (Office):-022-41611446

Branch - Stressed Assets Management Branch - II, Raheja Chambers, Ground Floor, Wing -B, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021Tel No:022-41611403, Fax No:022-22811403, E-mail id : sbi.15859@sbi.co.in [Appendix – IV – A[See Proviso to Rule 8(6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to (State Bank of India) as secured creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of State Bank of India, the secured creditor will be sold on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and "WHATEVER THERE IS" on 06.06.2023. The e-auction of the charged property/les (under SARFAESI Act, 2002) for realisation of Bank's dues will be held on and on the terms and conditions specified here under.

Name Of Borrower(s)	Name of Guaranter(s)	Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold			
M/s. Jayashree Electromech Pvt Ltd Registered Office:-74, Sushram, Abhina Society, Near Kakasaheb Gadgil Udyaan Padmavati, Pune, Maharashtra 400009		Rs.14,67,43,594.71 as on 28.02.2022 + interest there on + expenses & costs w.e.f 01.03.2022 Demand Notice Date:- 02.03.2022			
Name Of the Unit	Description of	property/les			

Hame of the one	Description of property/les
Mr. Shrikant Malhari Nagpurkar (Director/Guarantor)	Lot - I:- Shop No. 06 & 13 admeasuring 380 Sq ft, situated at CTS No. 1360, 1361, 1364, 1365 Shukrawar Peth, Taluka: Haveli, District Pune , Pune (Urban), Maharashtra - 411002
Jayashree Electromech Pvt. Ltd through its Director Mr. Shrikant Malhari	Lot - II:- Flat No. 502, admeasuring 1629 Sq Ft., Building No. C-3, on fifth floor with covered car parking bearing no CP-306 in the project as Brahma Suncity which is situated on the land bearing S No 7/1,7/2,7/3,7/4, 7/5,8/1,8/2, 38A/1B/1 and 38B situated at Village Mouje Vadgaon Sheri, Taluka Haveli, Dist Pune
Nagpurkar	Lot – III:- Office No. 105 & 106 Admeasuring Total Area 2089 Sq ft, First Floor, Landmark Centre Plot No. 02 Survey No. 46 H. No. 18 + 28 Village Parvati, Taluka Haveli, Dist: Pune, Maharashtra – 411009

Date & Time of e-Auction: Date: - 06.06,2023 Time: - from 11:00 a.m. to 4:00 p.m. with unlimited extensions of 10 Minutes each Reserve Price and EMD Details Lot - I :- Reserve Price - Rs. 65,00,000/-Lot - II:- Reserve Price - Rs. 1,63,00,000/- Lot- III:- Reserve Price - Rs. 2,97,00,000/-Below which the property will not be sold

Earnest Money Deposit (EMD) 10% of the Reserve Price Lot - I :- Reserve Price - Rs. 6,50,000/-Lot - II:- Reserve Price - Rs. 16,30,000/- Lot - III:- Reserve Price - Rs.29,70,000/-

Bid Increment Amount:- For Lot - I, II & III - Rs.50,000/-Date & Time of Inspection property:- 24.05.2023 from 11.00 a.m. to 4.00 p.m.

*CARE: It may be noted that, this e-auction is being held on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and "WHATEVER THERE IS". Intending Bidders / purchasers has to transfer the EMD amount through registration in our service provider M/s MSTC Ltd. e-auction web portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapl/index.jsp through online mode in his Global EMD Wallet well in advance before the auction time. In case EMD amount is not available in Global EMD Wallet, system will not allow to bid. The Registration, Verification of KYC documents and transfer of EMD in Wallet must be completed well in advance, before auction. Interested bidder may deposit Pre-Bid EMD with MSTC before the close of e-Auction. Credit of Pre-Bid EMD shall be given to the bidder only after receipt of payment in MSTC's Bank account and updation of such information in the e-auction website. This may take some time as per banking process and hence bidders, in their own interest, are advised to submit the pre-bid EMD amount well in advance to avoid any last minute problem. There is no encumbrance known to authorised officer. However, the intending bidder should make their own enquiry and due diligences regarding the encumbrance upon the property from respective offices department. The payment of all statutory / non-statutory dues, taxes, rates, assessments, charges, fees etc., owing to any authority or to anybody shall be the sole responsibility of successful bidder only.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in and https://ibapi.in, https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT RULE 8 (6)

This publication is also 30 days' notice to the Borrowers / Guarantors / mortgagors as required under proviso of rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Date: 30.04.2023 **Authorized Officer** State Bank of India Place: Mumbai

Registered Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, HDB FINANCIAL Navrangpura, Ahmedabad, Gujarat, Pincode-380009

REGIONAL OFFICE: HDB FINANCIAL SERVICES LTD. 2 FLOOR, WILSON HOUSE, OLD NAGARDAS ROAD, NEAR AMBOLI SUBWAY, ANDHERI EAST, MUMBAI. PINCODE-400069 and its Various Branches in Maharashtra.

POSSESSION NOTICE WHEREAS, THE AUTHORIZED OFFICER OF HDB FINANCIAL SERVICES LIMITED

UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (54 OF 2002) AND IN EXERCISE OF POWERS CONFERRED UNDER SECTION 13(2) READ WITH RULES 3 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ISSUED DEMAND NOTICE TO THE BORROWER/S AS DETAILED HEREUNDER, CALLING UPON THE RESPECTIVE BORROWERS TO REPAY THE AMOUNT MENTIONED IN THE SAID NOTICE WITH ALL COSTS, CHARGES AND EXPENSES TILL ACTUAL DATE OF PAYMENT WITHIN 60 DAYS FROM THE DATE OF RECEIPT OF THE SAME. THE SAID BORROWERS/ CO BORROWERS HAVING FAILED TO REPAY THE AMOUNT, NOTICE IS HEREBY GIVEN TO THE BORROWERS/ CO BORROWERS AND THE PUBLIC IN GENERAL THAT THE UNDERSIGNED IN EXERCISE OF POWERS CONFERRED ON HIM UNDER SECTION 13(4) OF THE SAID ACT R/W RULE 8 OF THE SAID RULES HAS TAKEN SYMBOLIC POSSESSION OF THE PROPERTY DESCRIBED HEREUNDER OF THE SAID ACT ON THE DATE MENTIONED ALONG-WITH. THE BORROWERS IN PARTICULAR AND PUBLIC IN GENERAL ARE HEREBY CAUTIONED NOT TO DEAL WITH THE PROPERTY AND ANY DEALINGS WITH THE PROPERTY WILL BE SUBJECT TO THE CHARGE OF HDB FINANCIAL SERVICES LIMITED, FOR THE AMOUNT SPECIFIED THEREIN WITH FUTURE INTEREST, COSTS AND CHARGES FROM THE RESPECTIVE DATE.

DETAILS OF THE BORROWER AND CO-BORROWER UNDER SCHEDULED PROPERTY, WITH LOAN ACCOUNT NUMBERS UIC NO. OUTSTANDING DUES DATE OF DEMAND NOTICE AND POSSESSION INFORMATION ARE GIVEN HEREIN BELOW:

NAME AND ADDRESS OF THE BORROWER, CO-BORROWER'S Sr. GUARANTOR'S, 2. LOAN ACCOUNT NO. 3. SANCTIONED LOAN AMOUNT 4. DETAILS OF THE SECURITIES 5. DATE OF DEMAND NOTICE 6. CLAIM AMOUNT IN INR. 7. DATE OF POSSESSION

1)NAME AND ADDRESS OF THE BORROWER, CO-BORROWER'S GUARANTOR'S: 1) VIKRANT ENTERPRISES 2) VIKRANT ABHAY SHAH 3)PRACHI ABHAY SHAH . ALL R/O AT A/2 RAJMAYUR SOCIETY BEHIND PERSISTENT IT PARK ERANDWANA, PUNE PUNE-411004 MAHARASHTRA. 2) Loan Account Number: 14163471 3) Loan Amount in INR: Rs. 1,15,32,564 (Rupees One Crore Fifteen Lakh Thirty Two Thousand Five Hundred Sixty Four Only) by loan account number 14163471 4) Detail description of the Security: Mortgage Property :-ALL THAT PIECE AND PARCEL OF THE PROPERTY OFFICE NO.3,8,9,10,ABOVE THE PARKING FLOOR TOTALLY ADMEASURING AN AREA OF 1282 SQ.FT i.e 119.14 SQ.MTRS OF THE A-2 BUILDING, RAJMAYUR SOCIETY, AT FINAL PLOT NP.14 OUT OF TOWN PLANNING SCHEME NO.1 NOW BEARING CTS .NO.18 GAOTHAN, NIYHE ERANDWANE , PUNE AND SITUATED WITHIN THE REGISTRATION SUB-DIST ,TALUKA HAVELI , DIST-PUNE. Boundaries North-OPEN SPACE.3 ,South-OPEN SPACE.1, East-BUILDING SPACE , West-ROAD 5) Demand Notice Date: 16/02/2023 6) Amount due in INR: Rs. 10039889/- (Rupees One Crore Thirty Nine Thousand Eight Hundred & Eighty Nine Only) as of 14.02.2023 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc. . 7) DATE OF POSSESSION-27.04.2023

1. THE BORROWER'S ATTENTION IS INVITED TO PROVISIONS OF SUB-SECTION (8) OF SECTION 13 OF THE ACT, IN RESPECT OF TIME AVAILABLE, TO REDEEM THE SECURED ASSET. 2.FOR ANY OBJECTION AND SETTLEMENT PLEASE CONTACT: MRS. Shailesh Jadhav (AUTHORISED OFFICER), PHONE NO. 8459535546 (M) (O) /Mr. Harish Kachi, Contact No. .8657697069 (Area Collection Manager) VISHAL Ritpurkar, MOBILE NO.9833671006 AT HDB FINANCIAL SERVICES, GITAI SANKUL, 4TH FLOOR PAUD ROAD, BEHIND DURGA CAFE, KOTHRUD, PUNE-411038

PLACE: PUNE DATE: 30.04.2023

FOR HDB FINANCIAL SERVICES LIMITED **AUTHORIZED OFFICER**

FORM "Z"

See under M.C.S. Act 1960 & sub - rule {11 (d-1) of rule 107} of Rule 1961 Possession Notice for Immovable Property

OW.No./03/15/02/28-200/R.O./SP/2023

Recovery Officer (M.C.S.Act 1960 & Rule 107 of M.C.S. Act Rule 1961) C/o.Sai Prema Co-op Credit Society Ltd. Office No.210, 2nd Floor, Devi Annpurna Premises Co.Op. Society Ltd., Plot No.8, Sector 18, Vashi, Navi Mumbai - 400 705 Tel.022-46089841 / 42

E mail: srosaiprerna@gmail.com Date: 29/04/2023

Whereas the undersigned being the G. S. Gawade, Recovery Officer under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107 of M.C.S. Rule 1961 of Sai Prerna Co-Op. Credit Society Ltd., issued a Demand Notice to Judgment debtor Mr. Kiran Eknath Shelar & Co-Borrower Mr. Hrushikesh Jagdish Phulsundar & Late Eknath Vithoba Shelar his Legal Heirs 1) Smt. Sushila Eknath Shelar (Wife) 2) Mr.Kiran Eknath Shelar (Borrower) Son) 3) Mrs Nupul Hrushikesh Shelar (Daughter) dated 25/09/2017 of Rs.34,64,489/-.

Undersigned Recovery Officer issued Notice of Attachment dated 12/01/2023. The said Property was Seized & Possessed by exercise of powers conferred under rule 107 (11(d-1)) of Maharashtra Co-Operative Socities Rules, 1961 by Panchnama dated 16/02/2023. The said procedure was confirmed by Order dated 01/03/2023.

After servises of said notices the Judgment debtor having failed to repay the amount. Hereby the Judgment debtor in particular and the public general is hererby cautioned, not to deal with the Property described herein below. Any dealing with the property will be subject to the charge of Sai Prerna Co.Op.Credit Society Ltd. of Rs.59.87.819/- up to Dt.29/04/2023 and interest + Recovery Expenses thereon.

Description of the Immovable Property The Property - Agricultural Land is situated in Juridiction of District Collector Pune,

Tahasildar - Junnar, Sub Registrar - Junnar, Mandal Adhikari - Wadgaon Anand, Talathi - At / Post - Gaymukhwadi, Tal. Junnar, Dist. Pune Gut No / Area Potkharaba Total Area Assess

401.			Gut No./	PHOR		r occineration		10101	unda	Oil Maadaa	
No.			Hissa No.	Hector	R	Hector	R	Hector	R	Rs	Ps
1	Legal Heirs of Co-Borrower Late Eknath Vithoba Shelar 1) Smt. Sushila Eknath Shelar 2) Mr.Kiran Eknath Shelar 3) Mrs Nupul Hrushikesh Phulsundar Common Area of Their Shares		264 Area →	1	10	0	09	1	19	1	87
31.			Out of → Area	0	55	0	4.50	0	59.50	0	93
	Bounded As :										
	Gut No.		East	We	st		South			North	
	264 Area →		andi Road & 0.265 & 267	Broo	ok			Jijabhau No.266	Gut Out Of	No.26 Gut N	
Dat	te : 29/04/2023		Seal)			Sd/- S. Gav	wade			(0.000)

EFC (I) Limited (Formerly known as Amani Trading and Exports Limited)

ACCC

(M.C.S.Act 1960 Section 156 & Rule 107 of M.C.S. Rule 1961)

Regd. Office: 6th Floor, VB Capitol Building, Range Hill Road, Opp. Hotel Symphony, Bhoslenagar, Shivajinagar, Pune-411007, Maharashtra I CIN: L74110PN1984PLC216407 Tel.: 020 3502 0912 I Email Id: compliance@efclimited.in I Website: www.efclimited.in INFORMATION REGARDING EXTRAORDINARY GENERAL MEETING ('EGM') TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIOVISUAL MEANS, REMOTE E-VOTING AND NOTICE is hereby given that an Extraordinary General Meeting ('EGM') of the Company will be held on Monday, 22nd May, 2023 at 2:00 p.m. (IST) through Video Conferencing("VC")/Other Audio Visual

Means ('OAVM') to transact the businesses that will be set forth in the Notice of EGM ('Notice'). The EGM be convened in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and rules

made thereunder read with General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/ 2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 08, 2021, No. 3/2022 dated May 5, 2022 and No. 10/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('Listing Regulations') read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBNHO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/82 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/ 2023/4 dated January 5, 2023 without the physical presence of the Members at a common venue. In accordance with the aforesaid MCA Circulars and Securities and Exchange Board of India ("SEBI")

vide its Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/ P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 respectively (hereinafter collectively referred to as "Circulars"), the electronic copy of the Notice of the EGM will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the EGM will also be available on the Website of the Company at www.efclimited.in and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.beeindia.com and on the CDSL website at www.cdslindia.com along with the Link Intime India Private Limited (RTA) at www.linkinfime.co.in, Shareholders can attend and participate in the EGM through VC / OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of determining the quorum under Section 103 of the Act. The instructions for joining the EGM are provided in the Notice of the EGM.

The Company is providing remote e-Voting facility ("remote e-Voting) to all the Shareholders to cast their vote on all the Resolutions which are set out in the Notice of EGM. Members have the option to cast their vote using the remote e-Voting provided by CDSL or through e-Voting system during the EGM provided by Link Intime India Private Limited (RTA). The manner of voting remotely for the Shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice of

The remote e-Voting facility will be available during the following period: Commencement of Remote e-Voting Friday, 19th May 2023 9.00 am IST

the manner as mentioned in the Notice of the EGM.

End of Remote e-Voting Sunday, 21st May 2023 5.00 pm IST

During the above period, the Members, holding shares either in physical or demat mode, as on the cut-off date, i.e., Monday, May 15, 2023 may cast their votes by remote e-Voting. The remote e-Voting module shall forthwith be disabled by CDSL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. In case a person has become a Member of the Company after sending EGM Notice but on or before the cut-off date, for E-voting he/she may obtain the User ID and Password in

Link for attending the Extraordinary General Meeting ('EGM') of EFC (I) Limited (Formerly known as Amani Trading and Exports Limited) - https://instameet.linkintime.co.in for physical shareholders and this link will be also available in the demat account of the shareholders whose shares are in demat.

Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their e-mail ID with the Company are requested to register / update their email ID with Link Intime India Private Limited by sending requests at mt.helpdesk@linkintime.co.in with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card and self-attested copy of any other document (eg. Driving License, Passport, Andhar Card etc.) in support of address of the members.

This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in Compliance with the applicable circulars of the MCA & SEBI.

For EFC (I) Limited Aman Kumar Gupta.

Pune

Date: 29.04.2023 Place: Pune (Company Secretary)

financialexp.epapr.in

Ph: 020-25573419/3420

The premises should be in an approved building confirming to the

considered. Offers from Brokers will not be considered.

'Yashomangal', 4"Floor, 1183/A, F.C. Road, Shivajinagar, Pune

PUBLIC NOTICE

SCHEDULE

Pune, Dated: 26-04-2023.

E-mail: advrevatikale@gmail.com **ADITYA BIRLA**

APPENDIX - IV [See Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The Borrower / Co-Borrowers / Mortgagor having failed to repay the amount,

The Borrower / Co-Borrowers / Mortgagor in particular and the public in

on 09.01.2023 and interest thereon due and payable as on 09.01.2023. The Borrower / Co-Borrowers / Mortgagor attention is invited to provisions of

(See sub rule [11 (D-1)] of rule 107)

Where as the under signed being the Recovery Officer of the Jijamata Mahila Sahakari Bank Ltd., Pune 411030 under the Maharashtra Co-Operative Societies Rules 1961 Issued a Demand Notice dated 21/03/2023 calling upon the judgment Debtor Mrs. Hirave Pallavi Mahendra, Mr. Hirave Mahendra Chandrakant & other to repay the amount mentioned in the notice being Rs.6,48,115/- +Surcharge+Recovery exp.(In words Rs.Six Lakh Fourty Eight Thousand One Hundred Fifteen + Surcharge + Recovery exp.) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay undersigned has issued a notice for attachment dated 10/04/2023 and attached the property the dated 28/04/2023 by attachment order

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby

All That Piece & parcle of the Land /Property belong to Mrs. Hirave Pallavi Mahendra, Mr. Hirave Mahendra Chandrakant, bearing CTS No.33, Total admeasuring 128.50 Sq.Mtrs. out of its mortgager i.e.32.125 Sq.Mtrs, Land out of admeasuring 64.25 And R.C.C. Construction on its total admeasuring 726 Sq.Fts. Havings its Grampanchayat Milkar No. 0085(New), 0070 (old) Situated at Village SHIKRAPUR (Gavthan) Tal Shirur Dist.Pune within the Registration District Pune, Sub-District Taluka Shirur, and also within the limits of Zilla Parishad Pune & Panchayat Samittee Taluka Shirur & within the

Towards South: CTS No.35, On or Towards West: Remaining Property out of CTS No.33, On Or Towards North: Road & CTS No.30

Place: Shikrapur Pune

As per M.S.C. Act. 1960 by Law Rule 156 By Jijamata Mahila Sahakari Bank Ltd., Pune 411041



मुसावळ, चाळीसगाव, जामनेरवर भाजप तर रावेर, पारोळा महाविकास, चोपडा समसमान बाजार समित्यांमध्ये 'कमळ' फलले

■ जळगाव, (वा.) जिल्हयात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ग्रामीण पातळीशी जवळचे संबंध असलेल्या १२ पैकी सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मोजणी पार पडली. यात पहिल्या टप्प्यात मतमोजणी चाळीसगाव, जामनेर बाजार समितीवर भाजपाप्रणित आघाडीने विजय मिळविला. तर, रावेर आणि पारोळा बाजार समितीत महाविकास आघाडी विजयी झाली आहे. या उलट चोपडा बाजार समितीत मात्र शिंदेगट आणि मविआ गट यांना समसमान प्रत्येकी ९ उमेदवार विजयी झाले आहेत. भुसावळात आ. सावकारेंची पकड

सिद्ध, खडसेंना धक्का : भुसावळ बाजार समितीत भाजपाप्रणित शेतकरी विकास पॅनलचे १५ संचालक विजयी झाले तर ३ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून त्यांचा सावकारे यांनी मतदारसंघावरील असलेली पकड सिद्ध केली आहे.

QUICK NEWS ज्येष्टांसाटी नाकाव्दारे

तळोदा. कोविड लसीकरणांतर्गत नाकावाटे घ्यावयाची इन्कोव्हॅक लस आता ६० वर्षावरील ज्येष्टांना देण्यात येणार असून ह्या लसींचे लसीकरण कोविन पोर्टलवर तयार करण्यात येणा असून दैनंदिन इंन्कोव्हॅक लसीकरणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. इन्कोव्हॅक लसीचा कोरोना लसीकरणाअंतर्गत समावेश झाल्याने भारतात मिळणाऱ्या लसींचमध्ये आणखी एका लसीचा समावेश झाला असून कोविन पोर्टलवर ही लस समाविष्ट झाली असन भारतात सध्या कोव्हॅक्सिन,सीरमची कोविशिल्ड आणि कोव्हाव्हॅक्स, रिशयाची स्पुटनिक व्ही ,बायोलॉजीकल ई लिमिटेडची कोबोवॅक्स ह्या लसी मिळत होत्या इन्कोव्हॅक ही आता जगातली पहिली नाकावाटे घेण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस असून भारत बायोटेक आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाने ह्या लसीची निर्मिती केली आहे .आधी या लसींचे नाव BBV154 असे होते. मात्र आता या लसीला इंन्कोव्हॅक नाव देण्यात आले आहे .कोरोनासह अनेक व्हायरस म्युकोसवर प्रतिकारी ठरणार आहे.



पारोळयात मविआ, विद्यमान शिंदे गट गडगडला

पारोळा बाजार समितीत १५ जागांवर महाविकास आघाडीचे संचालक सदस्य निवडून आले आहेत. यात आ.चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला असून शिंदे गटाची पिछेहाट झाल्याचे दिसून आले आहे. बाजार समिती सभापती तथा विद्यमान जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील यांना प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने नेते डॉ. हर्षल माने यांनी पॅनलची जबाबदारी सांभाळली. यात आमनेसामने दोन्ही पॅनलतर्फे प्रचारात वार पलटवार करण्यात आले. यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मविआ प्रणीत पॅनलने १५ जागांवर विजय संपादन केला. विजय जाहीर होताच मविआच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

चाळीसगाव बाजार समितीत चव्हाणाची चालली जाद्

चाळीसगाव बाजार समितीत भाजपा प्रणीत १३ उमेदवार संचालक मंडळात निवडून आले असून पाच जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले. भाजपा प्रणित पॅनलचे नेतृत्वाची धुरा आ. मंगेश चव्हाण यांनी सांभाळत माजी आ. राजीव देशमुख चव्हाण यांच्यासह मविआ गटाला धक्का दिला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीसह खंडसेंच्या नेतृत्वाला दूध संघापासून आव्हान देत जिल्हा दूध संघ व त्यानंतर जिल्हा बँकेसह आता मविआचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपारीक सत्ता असलेली बाजार समिती देखील कादून घेतली आहे.

संकटमोचक महाजनांचे पॅनल १८ जागांवर विजयी

भाजपाचे ध्रंधर आणि संकटमोचक समजले जाणारे वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या जामनेर बाजार समितीत देखील सर्वच्या सर्व १८ जागांवर यांच्या पॅनलने विजय मिळविला आहे. यात महाविकास आघाडीला एकही जागा न मिळाल्याने आघाडीच्या पॅनलचा सुपडा साफ झाला आहे.

भाजपच्या रक्षा खडसंच्या गटाला सुरूग

संघ विशेषतः केळीचे आगार असलेल्या रावेर तालुका बाजार समितीत मात्र महाविकास आघाडीने १३ जागांवर तर भाजपा प्रणित पॅनलचे तीन उमेदवार तर दोन अपक्ष उमेदवार यांनी विजय मिळविला आहे.

चोपडा बाजार समितीवर मात्र शिंदेशाहीसह आघाडीला समसमान

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ जागांपैकी ९ जागांवर शिंदे भाजपा गट विजयी झाला आहे . तर दसरीकर्ड महाविकास आघाडी मध्ये देखील दोन गट आहेत . यातील अरूणभाई गुजराथी यांच्या गटाचे पाच तर घनश्याम अग्रवाल यांच्या गटाचे चार असे नउ संचालक उमेदवार विजयी झालेँ आहेत .

दोंडाईचा येथे भाजपचे जयकिसान पॅनल

आ रावल यांची प्रतिस्पर्धींवर मात

कृषि उत्पन्न बाजार समिती दोंडाड्या

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जय किसान पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीचा धुळ्वा उडविला आहे. या निकालानंतर शिंदखेड्यात आ.जयकुमार रावल यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत आ.रावल यांच्या गटाचे २ संचालक बिनविरोध निवडून आलेत. तर २८ रोजी उर्वरित १६ जागांसाठी निवडणूक झाली. या मतमोजणीत आ रावल पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांनी सरासरी ३०० मतांनी विजय मिळविला तर महिला राखीव गटात स्नेहल बागल, वैशाली पवार, एनटी प्रवर्गात उभे असल्याचे दाखवून दिले आहे.

▶ शिंदखेडा, (वा.) दोंडाईचा येथील विद्यमान उपसभापती साहेबराव पेंढारकर इमाव गटात भाजप तालकाध्यक्ष रमेश खैरनार यांनी विजय मिळविला

> आ रावल यांच्या गटाला शह देण्यासाठी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, माजी आ.रामकृष्ण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, सेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी एकत्र येत अनेक प्रयत्न केले. परंतु आ.रावल यांच्या पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि विकास सोसायटीच्या मतदारांनी ६ दिग्गज नेत्यांना नाकारत आ.रावल यांच्या पाठीशी खंबीरपणे

इन्केव्हॅक लस उपलब्ध

मुसावळमध्ये वांजोळारोडवरून दुचाकी लांबवली

▶ भुसावळ, (वा.) शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉन समोरुन ३५ रुपये किंमतीची मोटारसायकल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. शहरातील विकास कॉलनीतील रहीवासी प्रकाश खडके यांच्या मालकीची हिरो कंपनीची डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम.एच. १९ बी.आर. २९५९ ला वांजोळा रोडवरील स्टार लॉन समोरुन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मोटारसायकल मिळून न आल्याने प्रकाश खडके यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अन्वर शेख करीत आहे.



जळगाव. शहर महानगरपालिका मार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वसुंधरा सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने निमखेडी शिवार येथील साई विहार कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षरोपण कार्यक्रमास आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे. शाखा अभियंता योगेश वाणी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सुविधा 🗨 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखविला हिरवा झेंडा धुळे-दादरसाठी त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे

विभागांतर्गत धळे-दादर दरम्यान नवीन त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. या विशेष गाडीचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते शनिवारी दुरदुश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खा. डॉ. भारती पवार, खा. उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते.

कोविड प्रतिबंधात्मक

लसीकरण अभियान

ॏ जळगाव, (वा.) गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेले

कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान

जळगावात पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नाकाद्वारे देण्यात

येणारी इनकोव्हॅक लस जळगाव शहरातील मनपा

रूग्णालयाच्या सात केंद्रांवर उपलब्ध झाली आहे. शहरात

आतापर्यत सहा ज्येष्ठ नागरिकांना हि लस नाकावाटे देण्यात

आली असून मोफत बुस्टर डोस लसीकरण मोहिम पुन्हा

सुरू करण्यात आली असल्याची माहिती मनपा शाहु महराज

रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.राम रावलाणी यांनी

दिली. केंद्र शासनस्तरावरून कोविड प्रतिबंधात्मक

लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून राबविण्यात

आली होती. त्यात ६०+, ४५, १८+, १५ ते १७, १२ ते

१४ अशा वयोगटासाठी टप्प्याटप्प्याने पहिल्या व दुसऱ्या

E-TENDER NOTICE

डोसचे लसीकरण मोहिम राबविण्यात आली आहे.

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors / agencies

on MAHATRANSCO E-Tendering website https://srmetender.mahatransco.ir

Subject: E-Tender for Work of Servicing & Overhauling of CGL make 145 KV CB at various Substations under EHV O&M Circle, Pune.

Tender Amount: Rs. 76,96,784/- EMD: Rs. 76,967/- Tender Fee: Rs. 500/-

18:00 Hrs Bid Opening: 08.05.2023 after 11:00 Hrs (Tech. Bid); 12.05.2023

GST Download of Tender Documents: 28.04.2023 to 05.05.2023

Tender No: SE/EHV/O&M/Circle/Pune/T-5/2023-24 RFx No. 7000027229

👠 धळे, (वा.) मध्य रेल्वे भुसावळ धुळे ते दादर रेल्वे सेवा सुरू करण्याची मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सेवा मागणी होती. त्यासाठी खासदार डॉ. भामरे, खासदार उन्मेश पाटील यांच्यासह या सर्व लोकप्रतिनिधींनीकडून भागातील पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार शनिवार ३० एप्रिलपासून धुळे दादर मुंबईसाठी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. प्रवासी संख्येत वाढ झाल्यास नियमितपणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. पाचोरा-जामनेर या नॅरो गेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात येईल. मा. प्रधानमंत्री नरेंद्र दानवे यांनी सांगीतले.

जागतिक दर्जाची करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखालील केंद्र सरकार महाराष्ट्रासाठी १३ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. आगामी काळात धळे-नरडाणा रेल्वे मार्ग प्रस्तावीत असून त्याचा पुढील टप्पा इंदूरपर्यंत आहे. २०२३ पर्यंत रेल्वेच्या सर्व मार्गांचा विद्युतीकरणाचा निर्धार करण्यात आला असल्याचेही खा.

जाहिर नोटीस

तमाम जनतेस या नोटीसीदारे कळविण्यांत येते की. माझे पक्षकार श्री. बबन जगन्नाथ ताम्हाणे. पत्ता- खोली नं. 8 भगत निवास, गणेश मंदिराजवळ, सुभाष रोड, नवापाडो, डोबिवली-पश्चिम-421202, मो. नंबर-9833455450 यांचे भाउ 1. श्री. शिवाजी जगन्नाथ ताम्हाणे-मो. नं. 8308925333, नोकरी-शिक्षक, बंगला शिवनेरी, प्लॉट नं. 113, देशमुख वाडी, शिवणे, ता. व जि. पुणे-411023, 2. श्री. तानाजी जगन्नाथ ताम्हाणे, नोकरी- पीएमटी कडक्टर, सं.नं. 41/20/1, शांतीनगर, चौधरी वस्ती, खराडी, पुणे-411014, मो.नं. 9922322209 यांनी सब रजिस्टार, खेड-3 यांच्या दप्तरी हक्कसोड न करता त्याबद्दली जीमन हडप करण्यासाठी दस्त क्र. 4982/2022 कडप-1 खेड, जि. पुणे येथे सर्टीफाईड घेतली असता सदर दस्त हा वाटणीपत्र असल्यांचे दिसून आले. त्यामुळे त्या वाटणीपत्राच्या अनुपंगाने फेरफार नं. 2983, मौजे-कनेरसर, ता. खेड. जि. पणे करुन श्री. शिवाजी जगन्नाथ गम्हाणे व श्री. तानाजी जगन्नाथ ताम्हाणे यांनी समान वाटणीपत्र न करता आपल्या नांवे बागायती व कसदार शेतीचा हिस्सा लावन घेतला. आमचे पक्षकार यांना वरकस व पोटखराब जिमन वाटपाला दिली. त्यामळे शिवाजी जगन्नाथ ताम्हाणे व तानाजी जगन्नाथ यांचा पूर्वीपासून फसवणूक करुन जिमन हडपाचा हेतू व त्याअनुषंगाने पडयत्र रचून आमचे पक्षकार यांना हक्कसोड पत्र करत आहेत अशा प्रकारे भासवुन हक्कसोडपत्र न करता खोट हक्कसोडपत्राचं प्रत पाठवून जिमन हडप करण्यासाठी वाटणीपत्र करुन घेउन फसवणूक झाली. यामुळे आमचे पक्षकार हे वाटणीपत्राच्या अनुपंगाने शिवाजी जगन्नाथे ताम्हाणे व श्री. तानाजी जगन्नाथ यांचे नांवे

असलेली गाव नमुना आठ-अ प्रमाणे असलेल्या जमिनीमध्ये आमचे पक्षकार यांचा वारसा हक्काचा समान हिस्सा आहे. त्यामुळे त्यांच्या नांवे असलेल्या मिळकतीबाबत कुणीही खरेदीबाबत दस्त नोंदणी कर नये. कारण सदर वाटणीपत्र दस्त दस्त क्र.4982/2022 कडप-1 हा रद्द करण्यासाठी मा.न्यायालयात दावा दाखल करणार आहेत पामिल करण्यांत येणार आहे.

गम्हाणे यांच्याशी कोणत्याही खरेदी व्यवहार, दस्त नोंदणी तसेच इतर दस्तऐवज जाहिर नोटीसद्वारे यापुर्वी केलेले व गानंतर करण्यांत येतील असे सर्व दस्त रद्द समजण्यात यावे व ते आमचे पक्षकारयांच्यावर बंधनकारक नाहीत. तसेच केलेल्या दस्त क. 4982/2022 कडप-1 नुसार मिळकतीत केलेल्या मौजे-कनेरसर, येथिल श्री. शिवाजी जगन्नाथ ाम्हाणे व श्री. तानाजी जगन्नाथ ताम्हाणे यांचे नांवे असलेल्या 7/12 व गाव नमुना-आठ-अ, नुसार मिळकतीबाबत गांच्याशी व्यक्ती/कंपणी केलेले व्यवहार हे बेकायदेशीर राहतील. त्याअनुपंगाने केलेतर सदर खरेदीदार/दस्त केलेल्या व्यक्ती/कंपणी यांना न्यायालयात सदर व्यक्ती/कंपणी यांना पक्षकार म्हणून सामिल करण्यांत येतील व

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या जाहीर नोटीशीने कळविण्या

येत आहे की, आमचे अशील सौ . रुक्मिणी संजय रसनभैरे रा . अपार्टमेंट क्र . एस . एस .॥/११३

से.१७, कोपरखैरणे, नवी मुंबई, ता. जि. ठाणे,

खाली नमूद मिळकतीच्या मुळ मालकांकडुन

खरेदीखताने (Sale Deed) कायम स्वरूपी

विकत घेतली असुन, परंतु सदर मिळकीतीचे

सिडको ट्रासफर तसेच ओनर्स असोशिएशनकडून

कागदपत्र बनवून घेण्यासाठी व पुढील

दस्तऐवजाची प्रकिया पुर्ण करण्यासाठी त्याबाबत

अपार्टमेंट क . एस . एस .II/११३, से . १७,

कोपरखैरणे, नवी मुंबई, ता. जि. ठाणे (यापुढे

सदरहू ''अपार्टमेंट'' असा उल्लेख केला जाईल)

ही मिळकत श्री .शिवा मसु साबळे, रा . दिवा

नाका, आंबेडकर नगर, आटा मिल मागे, ता.जि.

मालमत्तेचे पुढील प्रकिया पुर्ण करण्यासाठी

आमच्या अशीलाने सदर मुळ मालकाशी संर्पक

केला असता ते दिवा येथे राहत नसल्याचे समजले

म्हणुन आमच्या अशीलांन त्याच्या मुळ गावी

संपंक व अर्ज केला असता असे समजले की

ग्रामपंचायत मुरुड, ता. बारामती, जि . पुणे यांनी

केलेल्या चौकशीनुसार असा दाखला देण्यात आला

की, शिवा मसु साबळे हे मुरूड ता. बारामती, जि

पुणे येथे राहत होते पण ते हयात नसल्याचा दांखल

दि .०६.०२.२०२३ रोजी दिलेला आहे . यांचे

कोणीही वारस किवा नातेवाईक मुळ गावी राहात

नाहीत असे ग्रामपंचायतीचे तपासाअंती आमच्या

अशिलांना ग्रामपंचायतीने कळविले असून त्या

संदर्भात पुढील कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे

कोणाही व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती, कंपनी

कार्यालय यांचा सदर अपार्टमेंट किंवा त्यावर

त्याच्या भागावर विक्री, गहाणवट, लिअन, भेट

किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हक असेल तर

त्याच्या पुष्टर्थ त्यांनी अशा हक्काबाबत/

हरकतीबाबत सुचना त्यात हक्क / हरकतीचे

ख्वरुप यांची माहीती अन्य तपशीलसह की जो

पुरावा म्हणुन पुरेशी ठरेल तसेच कागदोपत्री पुरावा

खाली सही करणा-याकडे त्याच्या कार्यालयात ही

नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन ७ दिवसांच्या आत

सादर करावी, आणि जर तसे केले नाही तर असे

गृहित धरण्यात येईल की, सदर अपार्टमेंट हा सर्व

प्रकारच्या बंधनातुन आणि अन्य हक्कापासुन

आणि अधिकारापासुन किंवा अन्य प्रकारच्या

बंधनातुन मुक्त असेल आणि तसे जर काही हक्क

असतील तर ते सोडुन देण्यात आले आहेत असे

मानण्यात येईल आणि माझे अशिल कोणतेही

हक्क, हरकती आल्याच तर त्याचा विचार न करता

सदर अपार्टमेंट खरेदी खाताच्या पुढील प्रकिया पुर्ण

करण्याचा दृष्टीने दिलेली मुदत संपल्यानंतर

कालिदास सु. पोटे

कार्यवाही करेल. याची कृपया नोंद घ्यावी.

आहे.

तपशील असा की,

sd/ वकील (हायकोर्ट) १५ श्री हेरंब संकुल, पालिका कार्यालय/शाळा नं. ७ समोर शिवसेना कार्यालय जवळ, उथळसर रोड उथळसर, ठाणे (प.) - १. M.: 9892281158

येते की, खालील परिशिष्ठात वर्णन केलेली गांव मौजे मगरवाडी, ता. बारामती, जि. पणे येथील मिळकतीपैकी आमचे अशिलांचे वडीत मयत मारुती खंडु डोंबाळे यांचेकडे २२ एकर विठोबा गणपती पाटोळे यांचेकडे क्षेत्र २२ एकर व भिवा गायकवाड यांचेकडे क्षेत्र २१ एकर कुळ हक्काने वहिवाटणेस होते. परिशिष्ठामध्ये नमर केलेल्या ६४ एकर क्षेत्राबाबत मा. तहसिलदार : शेतजमीन न्यायाधिकरण बारामती यांनी आमर्च अशिलांचे व्यतिरिक्त इतर दोन कुळांचे म्हणजेच बाबु भिवा गायकवाड व विठोबा गणपती पाटोळ यांचे वारसांच्या लाभात ३२ एमचे प्रमाणपः मंजुर केलेले आहे. सदर ३२एम प्रमाणपत्रातुः आमचे अशिलांचे कुळ हक्काचे क्षेत्राबाब ३२एम प्रमाणपत्र मिळणेकामी आमचे अशिलांर्न बारामती येथील मे. उपविभागीय अधिकारी सां यांचे कोर्टात फेरचौकशी संदर्भात टेनन्सी अपिल तसेच त्याबाबत टेनन्सी अ.नं. ३/२०१८ च दाखल असून त्याचे काम प्रलंबीत आहे. असे असताना वर नमूद अन्य दोन कुळे परिशीष्ठात नमुद केलेली मिळकत तबदील करणेची शक्यत असल्याने तमाम लोकांना विषेशतः मगरवार्ड येथील लोकांना कळविण्यात येते की, विठोब गणपती पाटोळे व बाबू भिवा गायकवाड यांचे सर्व वारसांशी कसल्याही प्रकारचा खरेदीखत साठेखत, गहानखत, दान, लीज, लीन, करार इत्यादी प्रकारचा व्यवहार करु नये तसा तो केलेस आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही कोणाचीही फसवणूक होवू नये म्हणून हे जाहीर नोटीसीने प्रसिध्द केले आहे

परिशिष्ठ -: गांव मौजे मगरवाडी, ता. बारामर्त जि. पुणे येथील प्रचलीत गट नं. २६५ त्याचा करंजे येथील जुना गट नं. १०३४ आणि त्याअगोदार सव्हे नं. १६९, १७०, १७१ याचे क्षेत्र २५ हेक्टर ९४ आर + पोटखराब ०० हे ८५ आर एकुण २६ हेक्टर ७५ आर, यांसी चतुः सिमा **पुर्वेस** -गट नं. २६४, २५९, पश्चिम-गट नं. २७२, २७०, दक्षिण-करंजे शिव उत्तर -देऊळवाडी-वडगांव रस्ता. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे

श्री. विठ्ठल मारुती डोंबाळे व इतर तर्फे ॲड. सौ. स्नेहल कालिदास नाईक 'स्नेह सदन' सिध्देश्वर गल्ली, बारामती ता. बारामतो, जि. पुणे., मो. ९८२३८४७६७६

रयत सेनेमुळे शेतकऱ्यांना मिळाला न्याय न्यायासाढी तहसील कार्यालय आवारात ढिय्या आंदोलन

चाळीसगाव, (वा.) कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्रा विक्री केल्यानंतरही कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ही बाब रयत सेनेच्या लक्षात आणून दिल्यानंतर रयत घेऊन शासनाने शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति सातबारा उताऱ्यावर कांद्याची नोंद असताना ही ७ /१२ उतारा प्रमाणित करण्यास कृषी असल्याने शेतकऱ्यांनी रयत विभागाने नकार दिला होता. चाळीसगाव तहसील कार्यालय आवारात रयत सेनेने २८ रोजी ठिय्या आंदोलन सुरू शासनाने अनुदान जाहीर

या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार लेट खरीप कांद्याची नोंद चाळीसगाव यांनी मध्यस्थी करून कृषी अत्यावश्यक केल्यानंतर विभागाशी संपर्क साधला असता कृषी शेतकऱ्यांमध्ये विभागाचे सी डी साठे यांनी शेतकऱ्यांच्या अटीमुळे कमालीची नाराजी सातबारा उताऱ्यावर सही शिक्के मारण्याचे होती. आश्वासन दिल्यानंतर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांच्या म्हणून दि १९ एप्रिल मार्गदर्शनाखाली सुरू असलेले ठिय्या २०२३ रोजी रयत सेनेने आंदोलन नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे जिल्हाभर निवेदने देवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री कांद्याची नोंद शिथिल लोधे यांच्या उपस्थितीत थांबविण्यात आले. करण्याची रयत सेनेच्या आंदोलनाला यश आल्याने केल्यानंतर शासनाने याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल दखल घेतली. ३५० रूपये अनुदानाचा लाभ मिळणार

शिंदे-फडणवीस

ठरणार असल्याचे

सहमुख्य

'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

योजना २.०' या सौर ऊर्जेद्वारे

७००० मेगावॅट वीज निर्माण

करण्यात येत आहे. या योजनेमुळे

शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्यासाठी

सौर ऊर्जा निर्मिती लाभदायी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश

महावितरणचे स्वतंत्र संचालक

विश्वास पाठक यांनी शनिवारी

जळगाव येथे पत्रकार परिषदेत

केले. राज्य शासनाकडून मुख्यमंत्री

सौर कृषी वाहिनी योजना २.० हे

अभियान राबविण्याचा निर्णय

अभियानांतर्गत 'मिशन २०२५' ला

नुकतीच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र

फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात

करण्यात आली असून या

अभियानांतर्गत सौर ऊर्जेच्या

माध्यमातून डिसेंबर २०२५ पर्यंत

प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के

कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर

यामुळे

चालविण्यात येतील.

घेण्यात आला आहे.

प्रवक्ते

शेतकऱ्यांसह राज्यभरासाठी सौरऊर्जानिर्मिती लाभदायी

■ जळगाव, (वा.) शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणे शक्य होणार

दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी असल्याचे विश्वास पाठक यांनी

सरकारकडून सांगीतले.

प्रतिपादन

पढाकारामुळे मिळाली दिशा

शैतकऱ्यांनी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांना भेटून अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याची नाराजी व्यक्त केल्यानंतर चाळीसगाव तालका कृषी अधिकारी यांच्या सेनेने आंदोलन केल्यानंतर त्याची दखल मनमानी कारभाराविरोधात पुन्हा रयत सेनेला आंदोलनाचा पवित्रा घेत चाळीसगाव तहसील कार्यालय आवारात दि २८ रोजी जवळपास २

शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे. शहर संघटक दीपव देशमुख, सहभागी झाले तास रयत सेना व शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन होते. जाहीर नोटीस पुन्हा सेनेचे आभार मानले आहे. करून ७ /१२ उताऱ्यावर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाचक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ व्हावा मागणी

मे. के.एम. मंडे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मृत्यु नोंदीबाबत जाहीर नोटीस फौ. कि. अर्ज नं. १६१/२०२३

दाखल केलेला आहे.

श्री. रफीक महम्मदभाई शिकलकर जन्ममृत्यु निबंधक शिरुर नगरपरिषद घोडनदी, ता. शिरुर, जि. पुणे

केल्यानंतर कार्याध्यक्ष

विजय (पप्पू) पाटील,

जिल्हा उपाध्यक्ष अनिल

कोल्हे,स्वप्नील गायकवाड

MAHATRANSCO

after 11:00 Hrs (Price Bid).

सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे.

याद्वारे जाहीर करण्यात येते की, अर्जदार यांनी जन्म-मृत्यु कायदा १९६९ अन्वये या न्यायालया श्री. रफीक महम्मदभाई शिकलकर, रा. सुभाष चौक घोडनदी, ता. शिरुर, जि. पुणे यांनी त्यांची मामेबहिण कै. रजियाबेगम बशीरभाई शिकलकर यांचा मृत्यु दि. २९/१०/१९८७ रोजी शिरुर, ता. शिरुर, जि. पणे येथे शालेबाबत योग्य ते आदेश मिळणेसाठी फौ.कि. अर्ज

ज्या कोणास सदरहू अर्जासंबंधी हरकत घ्यावयार्च असेल त्यांनी नेमलेली तारीख १८/०५/२०२३ रोजी किंवा नोटीस प्रसिद्धीपासून १ महिन्याचे आत स्वत अगर विकलांमार्फत लेखी हरकत न्यायालयात नोंदवावी. कोणाचीही हरकत न आल्यास सदरह अर्जदार यांचे अर्जातील म्हणण्याप्रमाणे मृत्युर नोंदीबाबत योग्य ते आदेश देणेत येतील.

आज दिनांक २९/०४/२०२३ रोजी या न्यायालय सही व शिक्यानिशी प्रस्तुत नोटीस दिली असे. दिनांक :- २५ /०४/२०२३



जाहीर नोटीस

तमाम लोकांना विशेषतः गांव मौजे भोंडवेवाडी, ता. बारामती येथील लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,

ब्रालील परिशिष्ठात वर्णन केलेली गांव मौजे भोंडवेवाडी, ता. बारामती जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत ही आमचे

अशिलांची वडीलोपार्जीत मिळकत असून सदर मिळकतीमध्ये आमचे अशिल सौ. रूपाली विठल / बापराव कणसे

रा. चोरवाडी, जवळार्जुन, ता. पुरंदर, जि. पुणे यांचा १/३ हिस्सा आमचे अशिलांचे वडील श्रीरंग नामदेव कुतवळ

यांचा १/३ हिस्सा व आमचे अशिलांचे भाऊ मयत ज्ञानदेव श्रीरंग कुतवळ यांचे वारस श्रीमती. मंगल ज्ञानदेव कुतवळ

ा भाचा श्री. मयुर ज्ञानदेव कुतवळ याचा १ / ३ हिस्सा होता व आहे. असे असताना आमचे अशिलांची भावजय

नामे मंगल ज्ञानदेव कृतवळ व भाचा श्री. मयुर ज्ञानदेव कृतवळ यांनी आमचे अशिलांचे वडीलांचे नावावर समाईकात असलेला गट नं. ७७ मधील ०० हे. २० आर क्षेत्र हे आमचे अशिलांचे वडीलांचे भोळसरपणाचा गैरफायदा घेवून

प्रथम त्यांचेकडून विनामोबदला बक्षीसपत्र श्री. मयुर ज्ञानदेव कुतवळ यांचे नावे करून सदरचे क्षेत्र इसम नामे हुनुमेत

बबन कुतवळ यांना विकले. तसेच श्रीमती. मंगल ज्ञानदेव कुतवळ व श्री. मयुर ज्ञानदेव कुतवळ यांचे हिश्याचे क्षेत्र

आमचे अशिराजंचे कुट्रंबास कोणतीही कायदेशीर गरज नस्ताना इसम नामे अक्षय आब्रुगव कृतवळ व सुयोग बाब्रुगव कुतवळ यांना विक्री केलेले आहे. सदर क्षेत्रामध्ये अद्याप सरस-निरस मानाने वाटप न झाल्याने कोणता हिस्सा कोणाल

हे ठरलेले नसताना देखील तसेच सदर कुटूंबास कोणतीही कायदेशीर गरज नसताना अशाप्रकारचे व्यवहार मंगल ज्ञानदेव

कुतवळ व मयुर ज्ञानदेव कुतवळ यांनी चालू ठेवलेले आहेत. अशाप्रकारे वर नमूद क्षेत्राची विक्री करुन सध्या केडगाव

चीफुला, ता. दौंड येथे राहत असून आमचे अशिलांच्या वडोलांची देखमालही करीत नाहीत व आता मंगल ज्ञानदेव कुतवळ व मयुर ज्ञानदेव कुतवळ हे उर्वरीत क्षेत्राची विक्री करणेचे विचारात असल्याचे आमचे अशिलांना खात्रीलायक

आमचे अशिलांचा १ / ३ हिस्सा असल्याने लोकांची फसवणुक होवू नये म्हणून सदरची जाहीर नोटीस दिलेली आहे.

आहे. या सर्व बाबींबाबत आमचे अशिलांनी अलाहिदा वकीलांमार्फत नोटीस दिलेली असून, यथाअवकाश बारामर्त

येथील मे. कोर्टात वाटपासाठी व मनाईसाठी आमचे अशिल दावा दाखल करणार आहेत. तोपर्यंत खबरदारी म्हणून

सदरची जाहीर नोटीस दिली आहे. तरी सदरील मिळकतीबाबत कोणीही कसल्याही प्रकारचा गहान. दान. लीज. लीन

करार, खरेदी विकी, वा तत्सम हक्क प्रस्तापीत करु नयेत व कोणत्याही प्रकारचे तबदीलीचे व्यवहार करु नयेत त्यास

परिशिष्ठ -: तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका बारामती मे दुय्यम निबंधक सो। केडगांव यांचे हदीतील तसेच जिल्हा

परिषद पुणे, तालुका पंचायत समिती बारामती यांचे हद्दीतील ग्रामपंचायत मौजे भोंडवेवाडी येथील जमीन गट नं. ७७ मधील क्षेत्रापैकी म्हणजे गटामध्ये समाईक क्षेत्र ०० हे. ४० आर पैकी ०० हे. २० आर क्षेत्र यांसी चतुसिमा पूर्वेस

आमचे अशिल जबाबदार राहणार नाहीत.

व गट नं. १५० मधील क्षेत्र ०० हे. ०४ आर

नजले असून, तशी भाषा ते आमचे अशिलांना बोलून दाखवित आहेत. खाली परिशिष्ठात नमूद केलेल्या मिळकतीमध्ये

हुकूमावरुन सहा. अधिक्षक फौजदारी न्यायालय, शिरूर

For further details, visit our website https://mahatransco.in and oper above RFx for downloading tender documents, schedules and annexures

EHV O&M Circle, Pune

ईएफसी (१) लिमिटेड

(<mark>यापूर्वीची ओळख अमानी ट्रेडिंग अँड एक्स्पोर्ट्स लिमिटेड</mark>) नोंदणीकृत कार्यालय : ६ वा मजला, व्ही बी कॅपिटॉल बिल्डिंग, रेंज हिल रोड, हॉटेल सिम्फनी समोर, भोसलेनगर, शिवाजी नगर, पुणे ४११ ००७. महाराष्ट्र. सीआयएन : एल७४११० पीएन १९८४पीएलसी २१६४०७

दूरध्वनी क्रमांक : ०२० ३५०२ ०९१२ इ मेल आयडी : compliance@efclimited.in संकेतस्थळ : www.efclimited.ir विशेष सर्वसाधारण सभेची सूचना जी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्तदुक्श्राव्यमाध्या (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातुन घेण्यात येणार आहे तसेच दुरस्थ इ मतदान आणि ईजीएमच्या दरम्यान होणारे इ मतदान यांची सचना

याद्वारं सूचित करण्यात येते की कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा **सोमवार दिनांक २२ मे २०२**३ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसाः दुपारी २. ०० वाजता क्टिडीओ कॉन्फरिन्संग (न्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृवश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातू-विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्रेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. सदरील विशेष सर्वसाधारण सभा कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले

सामान्य परिपन्नके जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केली आहेत, परिपन्नक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ० एप्रिल २०२०, परिपक्क क्रमांक १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, परिपक्क क्रमांक २२/ २०२० दिनांकीत १५ जुन २०२० परिपक्क क्रमांक ३३/ २०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, परिपक्क क्रमांक ३१/ २०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०. परिपक्र क्रमांक १०/ २०२१ दिनांकीत २३ जून २०२१, परिपत्रक क्रमांक २०/ २०२१ दिनांकीत ८ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक ०३/ २०२२ दिनांकीत ०५ मे २०२२ आणि परिपन्नक क्रमांक १०/ २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ (एमसीए परिपन्नके) आणि सेबी ((लिस्टिंग ऑक्लिगेशन्सऑंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) तसेच त्यासह वाचा सेबी परिपन्नक क्रमांक सेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी १/ सीआवआर / पी / २०२०/ ७९ दिनांकीत १२ मे २०२० तसेच त्यासह बाचा परिपक्क कसांक सेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी २ / सीआयआर / पी / २०२१ / ११ दिनांकीत १५ जानेवार्र २०२१, सेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी / २०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२ आणि सेबी / एच

ओ / सीएफडी / पीओडी २/ पी / सीआयआर २०२३/ ४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ यांच्या अनुसार सामायिक ठिकाणं

एमसीए परिपञ्जाच्या अनुसार तसेच सित्सपुरिटोज अंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी परिपञ्ज क्रमांक सेबी / ए ओ / सीएफडी / सीएमडी १/ सीआयआर / पी / २०२०/ ७९, परिपञ्ज क्रमांक सेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी १ सीआयआर / पी / २०२१/ ११ आणि परिपत्रक क्रमांक सेबी / एच ओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी / २०२२ २६२६ तांकीत १२ में २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ में २०२२ अनुक्रमें (व्यापुढे सर्वाचा एकत्रित उल्लेख र परिपक्क असा करण्यात येणार आहे) यांच्या अनुसार ईजीएम सुचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्मीमत करण्यात येणार आहे ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत आहेत. सदरील तुवना कंपनीचे संकेतस्थळ www.efclimited.in येथे तसेच स्टॉक एक्स्वेज संकेतस्थळ म्हणजेच बोएसई लिमिटेड यांचे कंतस्थळ www.bseindia.com येथे आणि सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.cdslindia.com तसेच त्यासह लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आस्टीए) यांचे संकेतस्थळ www.linkintime.co.in येथेही उपलब्ध करून देण्या चेणार आहे. त्याचा प्रमाणी सभासद सरतील विशेष सर्वसाधारण सभेत केवळ व्हींसी, ओव्हिया चाराचा माध्यातान उपस्थित चेणार आहे. त्याचा प्रमाणी सभासद सरतील विशेष सर्वसाधारण सभेत केवळ व्हींसी, ओव्हियाचा माध्यातान उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतात. इंबीएम मध्ये सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि सूचना सरतील सूचनेत विस्ताराने देण्यात येतील. जे सभासद व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत त्यांची संख्य

कारखाचे कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. ईजीएमच्या सूचनेत नमृद केल्रेल्या विषयांवर कंपनीच्या सर्व समभागधारकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठीकं आपल्या सर्व समभागधारकांनाइ मतदान सुविधा (दूरस्थ इ मतदान) उपलब्ध करून देत आहे. सभासदांना सीडीएसएल यांनी उपलब्ध करून दिलेली दूरस्थ इ मतदान सुविधा तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांनी उपलब्ध करून दिलेली इ मतदान सुविधा यांच्या माध्यमातून मतदान करण्याचा हक्क बजावता येणार आहे. ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत तसेच प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत अश सभाषदांसाठी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रितेचा तपशील ईजीएमच्या सुचनेत देण्यात येणार आहे. दूरस्थ इ मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे :

शुक्रवार दिनांक १९ मे २०२३ भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९. ०० वाजता दूरस्थ इ मतदान प्रक्रियेची समाप्ती विवार दिनांक २१ मे २०२३ भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वरील प्रमाणे नमद केलेल्या कालावधीत कंपनीचे असे समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख म्हणजेच <mark>प्रोमवार दिनांक १५ मे २०२३ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत</mark> किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत असे मभागधारक दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात. दूरस्थ इ मतदान प्रारूप त्यानंतर मतदानासाट सीडीएसारल जोज्याकहून वंद करण्यात येईल. समभागभारकांचे मताधिकार है कट ओफ तारीख रोजी कंपनीच्या एकूण पेड अप इक्विटी समभाग भांडवलात समभागभारकांकडे उपलब्ध असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. एखाद्या विषयावर एखाद्या सभासदाने एकदा मतदान केलेले असेल तर त्याला सभासदांना त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. जे एखार्द व्यवती विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गामित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि कट ऑफ तारीख पूर्वी कंपनीची सभासद झालेली असेल तर इ मतदानासाठी तो / ती युजर आयडी आणि पासवर्ड विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद

अशा समभागधारकांच्या डिमॅट खात्यात उपलब्ध असेल ज्यांच्याकडीलसमभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत. ज्या सभासत्वांकडे कंपनीचे सममाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील कंपनीकडे नोंटणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी लिंक इन टाइम इंडिया प्रायवंट लिमिटेड यांच्याकडे आपली विनंती rnt.helpdesk@linkintime.co.in या इ मेल पत्त्यावर पाठवून आपले इ मेल तपशील नोंदणीकृत

दिनांक : २९/०४/२०२३ स्थळ : पुणे

वकील, उच्च न्यायलय ऑफीस - ३८, तिसरा मजला, बावा टॉवर सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई

MAHAVITARAN

TENDER NOTICE

Superintending Engineer, MSEDCL, Rasta Peth Urban Circle, Adminis Building, Rasta Peth, Pune 411011 invites Tenders from e-registered firms with MSEDCL for providing & fixing of physical protection to the pole mounted distribution transformers in crowded area under RPUC. The details are as

Scope of Work SE/RPUC/T- Tender for providing & fixing of physical protection to the pole mounted distribution transformers in crowded area under RPUC

Rs. 50 Lacks
Tender fee- Rs 5000/GST, EMD - 50000/-

Bid documents are available on our website https://etender. mahadiscom.in/eatApp/ from 02.05.2023 to 09.05.2023, Contact Mobile

PRO No. PZ - 14/23 ठाणे, नवी मुंबई यांच्या मालकीची होती. सदर

Superintending Engineer (MSEDCL, Rasta Peth Urban Circle)

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

ए.आरएम.-१ ग्राखा : ३७, क्षमालया, पाटकर हॉलसमोर, न्यू मरिन लाइन्स, ठाकरसी मार्ग, मुंबई - ४०० ०२०. **द्र.क.** : (०२२) २२०६५४२५/३०. **ई-मेल** : cb2360@canarabank.com, वे**बसाइट** : www.canarabank.com विक्री सूचना

तीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंमट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदीअंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिताची ई-लिलाव विक्री सचना सर्व जनतेस आणि विशेषतः कर्जदार व हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोंकडे

ाहाण/प्रभार खालील विवरणीत स्थावर मालमत्ता जिचा **प्रतिकात्मक ताबा कॅनरा बँकेच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आला होता, त्या मालमत्तेचे कर्जदार मे. के. एम. कनाकिया (वेअरहाऊसिंग) हमीदार १) श्री. के. एम. कनाकिया, २) श्री. निकुंज के. कनाकिया व ३) मयत श्रीमती जयश्री एम कनाकिया यांचे कायदेशीर प्रतिनिधित्व १) श्री. के. एम. कनाकिया, २) श्री. निकुंज के. कनाकिया यांच्याकडून कॅनरा बँक, एआरएम १ शाखेच्या देय दि. ३०.०५.२०२३ रोजी थकबाकी रु. ७५,४४,७१४.२०/- (र पंच्याहत्तर लाख चौवेचाळीस हजार सातशे चौदा व वीस पैसे मात्र) (दि. ३१.१२.२०२२ रोजीनुसार अधिब त्यावरील व्याज व दि. ०१.०१.२०२३ पासून वसुलीच्या तारखेपर्यंतचे शुल्क) या रकमेच्या वसुलीसाठी नुषी आहे जेथे आहे. जुणी आहे जी आहे हा जी काही आहे तेथे आहे तत्त्वावर विकी करण्यात येत आहे.

वर्गा जाह वर्ष जाह, वर्गा जाह व वा बाहा जाह पत्र जाह पत्रावर विक्रम वर्गन्यार वर्गन						
लॉट क्र.	मालमत्तेचे विवरण	राखीव मूल्य (रु.)	इसारा स्क्कम ठेव (रु.)			
१	प्लॉट धारक क्र. ५०/५१, मोजमापित १६,९०० चौ.फूट सहित ८५०० चौ.फूट शेड समाविष्ट, लोणावळा इंडस्ट्रीअल को — ऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड, नगरगाव, लोणावळा स्थित सर्ले क्र. १/१, १/२(पार्ट), २(पार्ट), ३४ (पार्ट) व ४८ (पार्ट) घारक व स्थित गाव नगरगाव, तालका मावळ, जिल्हा पूर्ण, महाराष्ट्र.	२०७.००	२०.७०			

इसारा रक्कम ठेव दि. २९.०५.२०२३ रोजी सायं. ५.०० वा. वा तत्पूर्वीपर्यंत जमा करावी. बँकेच्य माहितीनसार कोणतेही भार नाहीत.

राखीव मृत्याच्या १०% इतकी इस्ठे प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक, एआरएम - १ शाखा, मुंबई या नावे धनाकर्षांच्या स्वरूपात सादर करावी किंवा कॅनरा बँक, एआरएम १ शाखा मुंबई यांचे खाते क्र. : २०९२७२४३४, आ**यएफएससी कोड : सीएनआरबी**०००२३६० येथे आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरद्वारे **दि. २९.०५.२०२३ रोजी सायं. ५.०० वा.** वा तत्पूर्वीपर्यंत जमा करावी व इतर कागदपत्रे **दि. २९.०५.२०२३ रोजी सायं. ५.००** तत्पूर्वीपर्यंत सर्विस प्रदात्यांकडे जमा करता येतील. ज्या तारखेल बँकेकडे दस्तावेज जमा करावयाची तारीख दि. २९.०५.२०२३ रोजीपर्यंत अशी आहे.

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या पूर्वभेटनिश्चितीद्वारे मालमत्तेचे दि. २४.०५.२०२३ रोजी परीक्षण करता येउ

विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कृपया **कॅनरा बँकेच्या** वेबसाइटवर (www.canarabank.com दिलेली ई-ऑक्शन लिंक पाहावी किंवा श्री. सीमा सोमकुवार, प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक, एआरए १ शाखा, मुंबई (दूर.क्र.: ०२२–२२०६५४२५/३०/मोबा : ९८८१३६५०८७) किंवा श्री. एस.के. चौधर मोबा क्र. ८१६९८४५६१८) ई-मेल आयडी : cb2360@canarabank.com यांना कोणत्याह कार्यदिवशी कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा किंवा सेवा प्रदाते **मे. सी? इंडिया प्रा. लि., उद्यो**ग विहार, फेज - २, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरयाणा - १२२ ०१५ श्री. हरेष गोवडा मोबा. क्र. ९५९४५९७५५५ (संपर्क क्र. + ९११ २४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४), ई-मेल support@bankeauctions.com, hareesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा

ठिकाण : मुंबई

सही/-प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एँआरएम – १ शाखा

शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा



पूर्वेस :- मोरगांव -वढाणे रस्ता, पश्चिमेस: ओढा, दक्षिण- गट नं. ७७ पैकी तुकाराम नामदेव कुतवळ यांचे क्षेत्र, उत्तर- गटापैकी उर्वरीत क्षेत्र. तसेच या गटातील क्षेत्र ०१ हे. २४ आर + पो.ख. ०० हे. ०५ आर यांसी चतुसिमा **पूर्वे**स - मोरगांव :- मोरगांव -वढाणे रस्ता, **पश्चिमेस:-** ओढा, **दक्षिण-** गट नं. ७७ पैकी क्षेत्र, **उत्तर-** गटापैकी उर्वरीत क्षेत्र ॲड. सौ. स्नेहल कालिदास नाईक 'स्नेह सदन' सिध्देश्वर गल्ली, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. मो.नं. ९८२३८४७६७६

ईएफसी (१) लिमिटेड (वापूर्वीची ओळख अमानी ट्रेडिंग अँड एक्स्पोर्ट्स लिमिटेड) यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यासाठी लिंक - <u>https://instameet.linkintime.co.in</u> प्रत्यक्ष स्वरूपातील समभागधारकांसाठी आणि हो लिंक

अद्ययावत करून य्यावेत. तसेच आरल्या विनंतीसह फोलिओ क्रमांक आणि पंनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत आणि अन्य कागद्रप (बाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, आधार कार्ड आदी) यांची स्वयंसाक्षांकीत प्रत आपल्या परचाच्या पुण्ट्यर्थ सोबत जोडाबी एमसीए आणि सेबी परिपत्रकाच्या अनुसार ही जाहिरात सभासदांच्या हितासाठी आणि माहितीसाठी जारी करण्यात येत आहे. ईएफसी (१) लिमिटेड यांच्या करित

दिनांक : ३०.०४.२०२३

ठिकाण : वाशी, नवी मुंबई